

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/५९६/२०१६
 दिनांक : २७/१०/२०१६

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व
 सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा दिनांक ०२/११/२०१६ रोजी
 आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक
 समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक ०२/११/२०१६ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या
 प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली
 आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ३

दिनांक : ०२/११/२०१६

वेळ : दुपारी २.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक ०२/११/२०१६ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक १९/१०/२०१६ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.२) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व पुणे डीस्ट्रीक्ट चेंस सर्कल यांचे मान्यतेने, पिंपरी चिंचवड महानगर चेंस असोसिएशन, चिंचवड पुणे ३३ यांचे सहकार्याने माहे नोव्हेंबर २०१६ मध्ये, म.न.पा.चे श्री संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे २६ येथे महापौर चषक जिल्हास्तर बुद्धिबळ स्पर्धा २०१६-१७ आयोजित करणेस व त्याकामी येणा-या र.रु.२,९२,२००/- चे खर्चास अथवा प्रत्यक्ष येणा-या खर्चास मान्यता व ट्रॉफीज, मेडल्स, सन्मान चिन्हे, पी.व्ही.सी. फ्लेक्स बॅनर्स, इ.खरेदी कोटेशन नोटीस प्रसिध्द करून करणेस, व सदर खर्चातील स्टेज, मंडप, टेबल, खुर्च्या, मॅट/चटईव्यवस्था, टेबल १०० नग, खुर्च्या ४०० नग करीता र.रु.५०,०००/- हा खर्च स्थापत्य विभाग ई क्षेत्रीय कार्यालय व विद्युत, स्पिकर, माईक व जनरेटर व्यवस्था करीता र.रु.५०,०००/-हा खर्च विद्युत विभाग, ई क्षेत्रीय कार्यालय यांचेकडून खर्ची टाकणेस व उर्वरीत र.रु.१,९२,२००/- हा खर्च महापौर चषक विविध क्रीडा स्पर्धा या लेखाशिर्षातून खर्ची टाकणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

(दिनांक ०२/११/२०१६ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.२) जिल्हास्तर शालेय हॉकी स्पर्धा २०१६-१७ मधून म.न.पा.शाळेचे ४ संघ, विभागीय शालेय हॉकी स्पर्धा २०१६-१७ करिता पात्र झालेले असल्याने या विजयी खेळाडूंना विभाग व राज्यस्तर पातळीवर खेळण्यासाठी उत्कृष्ट चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळण्यासाठी १० दिवसांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करणेस व त्याकामी येणा-या र.रु.६,०००/- चे खर्चास अथवा प्रत्यक्ष येणा-या खर्चास मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

(दिनांक ०२/११/२०१६ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.३) सन २०१६-१७ चे अंदाजपत्रकात अस्थायी आस्थापना या लेखाशिर्षावर र.रु.३३,००,०००/- एवढी तरतूद करण्यात आलेली असून त्यापैकी आज अखेर र.रु.१,८७,७५२/- खर्च झालेला असून र.रु.३१,१०,२४८/- एवढी तरतूद शिल्लक आहे. त्यापैकी र.रु.२,००,०००/- एवढी तरतूद अस्थायी आस्थापना या लेखाशिर्षामधून मा.सभापती, क्रीडा समिती वाहन

इंधन या लेखाशिर्षावर वर्ग करणेस महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम १०३ नुसार मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

(दिनांक ०२/११/२०१६ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.४) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाचनालय विभागांतर्गत नव्याने सुरु करण्यात येणा-या भोसरी येथील स्पर्धा परीक्षा केंद्रातील MPSC/UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन पुस्तकांची खरेदी करणेकामी सार्वजनिक वाचनालयाकडील कोटेशन क्रमांक १ जावक्र सावा/१/कावि/११६/ २०१६ दिनांक ०९/०८/२०१६ अन्वये प्रसिध्द करून दरपत्रक मागविण्यात आले होते. सदर स्पर्धा परीक्षा केंद्राकरीता पुस्तक खरेदी करणेकामी पुरवठाधारकांकडून निविदा कोटेशन मागविले असता ३ पुरवठा धारकाकडून निविदा भरल्या असून आदित्य डिस्ट्रीब्युशन यांनी २०%, चैताली प्रकाशन यांनी २२%, नर्मदा प्रकाशन यांनी २३%कमी दराने निविदा सादर केली आहे. नर्मदा प्रकाशन,पुणे यांनी नवीन पुस्तक खरेदीवर सर्वाधिक म्हणजे २३% सुट दिली आहे. त्यानुसार ' नर्मदा प्रकाशन पुणे 'यांचेकडून भोसरी येथे नव्याने सुरु करण्यात येणा-या स्पर्धा परीक्षा केंद्राकरीता एकूण ४०९ नवीन पुस्तके थेट पध्दतीने खरेदीकरणे कामी अंदाजे र.रु. ७७६४९/- इतका खरेदी खर्च अपेक्षित आहे. (अंदाजित रक्कम रु.१००८४३/-च्या २३%कमी दराने) नर्मदा प्रकाशन पुणे यांचेकडून प्राप्त झालेल्या लघुतम दरानुसार भोसरी येथील अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्रास पुस्तक खरेदीवर २३%सूट देवून र.रु. ७७,६४९/- (अक्षरी र.रु.सत्याहतर हजार सहाशे एकोणपन्नास फक्त)ची स्पर्धा परीक्षांची पुस्तके खरेदी करणेस व सदरचा खर्च " पुस्तक नियतकालिके व लेखे " या लेखाशिर्षातून अदा करणेस कार्यांतर मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/५९६/२०१६
दिनांक : २७/१०/२०१६ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेटस) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.